



SINCE 1957

Date: 01-09-2022

Grauer & Weil (India) Limited

CHEMICALS | ENGINEERING | PAINTS | LUBE | REAL ESTATE

To,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400001

Re : Security Code No. 505710

Subj.: Submission of newspaper publication under
Regulation 47 of SEBI (LODR) Regulations, 2015

Dear Sir/Madam,


With reference to the above mentioned subject and Pursuant to Regulation 30, 44, 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find attached herewith Press Release (newspaper advertisement) published in the newspapers viz. 'Business Standard' and 'Mumbai Tarun Bharat' on 31st August, 2022 for Intimation of Annual General Meeting, e-voting procedures and dates.

Kindly take the same on the records and acknowledge the receipt.

Thanking you

Yours faithfully,

FOR GRAUER & WEIL (INDIA) LIMITED



CHINTAN K. GANDHI
COMPANY SECRETARY



Regd. Office: Growel Corporate, Akurli Road, Kandivli (E),
Mumbai (Maharashtra) 400 101, India

T +91-22-66993000 F +91-22-66993010 E hq@growel.com

CIN L74999MH1957PLC010975

GROWEL GRAUER & WEIL (INDIA) LIMITED

Regd. Office: Growel Corporate, Akurdi Road, Kandivli - East, Mumbai - 400101.
Tel.: 022-66993000, Fax: 022 - 66993010, email: secretariat@growel.com
Website: www.growel.com, CIN No.: L74999MH1957PLCO10875

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 64th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Thursday, September 22, 2022 at 3.00 pm through Video Conferencing (VC)/ Other Audio-Visual Means ("OAVM"), without the physical presence of the Members, to consider the matters, as set out in the Notice of AGM, which together with the Annual Report for the Financial Year ended March 31, 2022 has been sent to all shareholders, whose email ids are registered with the Company/ Depository Participant(s) in accordance with the circular issued by Ministry of Corporate Affairs dated May 5, 2020 read with circulars dated April 6, 2020, April 13, 2020, May 05, 2020, January 13, 2021, December 14, 2021 and May 5, 2022 (collectively referred to as "MCA Circulars") and SEBI Circular dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022. The date of completion of sending Notice of AGM is Tuesday, August 30, 2022.

The company has sent Notice of the AGM along with Annual Report for the financial year 2021-22 electronically to those Members whose e-mail addresses are registered with the Company / Registrar and Transfer Agent / Depository Participants. The Company shall send physical copy of Annual Report for the financial year 2021-22 to those Members who requested for the same at secretariat@growel.com mentioning their Folio No./DPID and Client ID.

The Notice and the Annual Report is also available on the Company's website at www.growel.com and on the website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and on the website of CDSL at www.evotingindia.com respectively.

Members holding Shares in physical form may register their email address with the Company's Registrar and Transfer Agent and in case their shares are held in dematerialised form, this information should be passed on directly to their respective Depository Participants.

In compliance to the provisions of section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of SEBI (Listing Regulation and Disclosure Requirements) Regulations, 2015 and as per above referred circulars, Company is providing the facility of Remote e-voting (voting by electronic means) through e-voting platform provided by Central Depository Service (India) Ltd. (CDSL) to all the members, to enable them to cast their vote electronically and to participate in AGM through the VC/OAVM.

Any person, who acquires the shares of Company and becomes a member after dispatch of the Notice but before the cut-off date for voting i.e. September 15, 2022, shall be entitled to avail the facility of remote e-voting / voting at the AGM.

E - Voting period will commence from Monday, September 19, 2022 at 10.00 am and will end on Wednesday, September 21, 2022 at 5.00 pm. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time. M/s GMJ & Associates, firm of practicing Company Secretaries has been appointed as scrutinizer for e-voting process and voting at AGM.

The instruction for Joining the AGM and detailed procedure for remote e-voting / e-voting at AGM are provided in the AGM Notice. Further in case of any queries relating to e - voting, kindly refer FAQ or user manual for shareholders available at the 'help' section of http://evotingindia.co.in or send mail to helpdesk.evoting@cdslindia.com. A member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again at the AGM.

Book closure:
Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Rules frame thereunder, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from September 16, 2022 to September 22, 2022 (both days inclusive) for Purpose of 64th AGM and payment of Dividend, if declare by Members, for the financial year 2021-22

For Grauer & Weil (India) Ltd.

Mumbai, India
August 30, 2022

CHINTAN K. GANDHI
COMPANY SECRETARY

SIEMENS

E - Tender For Sale of Scrap (Kalwa and Transformer Factory)

For Blank Tender Form & Detailed List of items, Terms & Conditions please contact on the below details between 09:00 AM to 12.15 PM and 02:00 PM to 03:30 PM except Saturday & Sunday.
Manager - Business Administration,
Siemens Limited
Kalwa Works, Thane Belapur Road, Airoli, Navi Mumbai - 400708.
Tel.: (D) 6855 3971 / 6855 3526

To check the material, you can visit between 09:00 AM to 12:15 PM and 02:00 PM to 03:30 PM from 2nd September to 9th September 2022. For customer registration please carry following documents.

1. GST registration number copy
2. PAN Copy
3. Incorporate certificate / Memorandum of Association
4. Three Lakh rupees DD in favour of Siemens Limited
5. Bring the license copy to bid for Hazardous material as per MPCB / CPCB guideline.

E - bidding date will be communicated over mobile / land line and via e-mail after registration of customer.

Siemens Limited
CIN: L28920MH1957PLCO10839
Regd. Office: Birla Aurora, Level 21, Plot No. 1080
Dr. Amnesh Bhanu Road, Worli, Mumbai - 400030.
Tel.: (+91 22) 6251 7000 | Fax: (+91 22) 2436 2403
Contact / Email: www.siemens.co.in/contact | Website: www.siemens.co.in

TATA POWER DELHI DISTRIBUTION LIMITED
A Tata Power and Delhi Government Joint Venture
TATAPOWER-DOL
Regd. Office: NDPL House, Hudson Lines, Kingsway Camp, Delhi - 110 009
Tel: 66112222, Fax: 27468042, Email: TPDDL@tatapower-dol.com
CIN No.: U40109DL2001PLC111526, Website: www.tatapower-dol.com

NOTICE INVITING TENDERS Aug 31, 2022

TATA Power-DOL invites tenders as per following details:

As per the guidelines issued by Government of India & approval given by Honble DERC, to fulfil Renewable Purchase Obligation (RPO). Tata Power Delhi Distribution Limited (Tata Power-DOL) is inviting Long Term Bids for Procurement of 255 MW grid connected Hybrid Power (Wind & Solar) with a greenlease option of additional 255 MW grid connected Hybrid Power (Wind & Solar) through competitive bidding process on website <https://www.bharat-electronicstender.com>. The schedule of bid process is as follows:-

S.No.	Event	Date	Time
1	Availability of Bid document on Portal	31-08-2022	18:00 Hrs
2	Pre-bid meeting -Online/Offline as required.	15-09-2022	11:00 Hrs
3	Last date for submission of Technical & Financial bids	03-10-2022	11:00 Hrs
4	Opening of Technical bids	04-10-2022	11:00 Hrs

For more details of Notice for Invitation of Tender (NIT), please visit: <https://www.bharat-electronicstender.com> and Tata Power website <https://www.tatapower-dol.com>.

HoD - Power Management and BESS
Tata Power-Delhi Distribution Limited, Technology Centre- 110034

BEEKAY STEEL INDUSTRIES LIMITED
Regd. Office: "Lansdowne Towers", 4 th Floor,
271A, Sarai Bose Road, Kolkata-700020
CIN:L27106WB1981PLC033490
Tel. No.-0333-4060444, Fax No.-033-2282-3322
E-mail: contact@beekaysteel.com, Website: www.beekaysteel.com

NOTICE OF THE 41ST ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION & BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 41st Annual General Meeting (AGM) of the members of the Company for the financial year 2021-22 will be held on Friday, the 23rd day of September, 2022 at 11.30 A.M. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business as set out in the notice of AGM dated 5th August, 2022 in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with the General Circular Nos. 14/2020 dated 8th April 2020, 17/2020 dated 13th April 2020, 20/2020 dated 5th May, 2020 and 28th September 2020 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 15, 2022 (collectively

adventz
ZUARI INDUSTRIES LIMITED
(FORMERLY ZUARI GLOBAL LIMITED)
CIN : L65921GA1967PLC000157
Regd. Office : Jai Kasaan Bhawan, Zuari Nagar, Goa 403 726
Telephone : (0832) 2592180, 2592181
Email:ig.zgl@adventz.com Website: www.adventz.com

INFORMATION REGARDING FIFTY FOURTH (54TH) ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/OTHER AUDIO VISUAL

MCL MAHANADI COALFIELDS LIMITED
(A Subsidiary of Coal India Limited)
Jagruti Vihar, Buxis - 768020, Dist. - Sambalpur, Odisha
Tel. (EPABOX) : 0663-250481 to 489 Website: www.mahanadicoal.in

NOTICE

All the tenders issued by CIL and its Subsidiaries for procurement of Goods, Works and Services are available on website of Coal India Ltd www.coalindia.in, respective subsidiary Company, (MCL, www.mahanadicoal.in), CIL e-Procurement portal <https://coalindiatenders.nic.in> and Central Public Procurement Portal <https://eprocure.gov.in>. In addition, procurement is also done through GeM portal <https://gem.gov.in>

R-5115

Clariant Chemicals (India) Limited
CIN: L24110MH1956PLCO10806
Registered Office: Reliable Tech Park, Gut No. 31, Village Ethan, Off Thane - Belapur Road, Airoli, Navi Mumbai - 400 708
Phone: (+91) 22 7125 1000; E-mail: investor.relations_india@clariant.com
Website: www.clariant.com/plgments



Members are hereby informed that pursuant to provisions of Section 110 of the Companies Act, 2013, read with the Companies (Management and Administration) Rules, 2014, read with General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020, Circular No. 22/2020 dated June 15, 2020, Circular No. 33/2020 dated September 28, 2020, Circular No. 39/2020 dated December 31, 2020, Circular No. 10/2021 dated June 23, 2021, Circular No. 20/2021 dated December 08, 2021, and Circular No. 3/2022 dated May 5, 2022, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) (hereinafter referred to as the "MCA Circulars"), Clariant Chemicals (India) Limited (the "Company") has completed the dispatch of Postal Ballot Notice, dated August 29, 2022, on August 30, 2022 by email to all the members of the Company for seeking approval through Postal Ballot/eVoting by way of Special Resolutions for the businesses mentioned in the said Postal Ballot Notice.

NOTICE

The Postal Ballot Notice has been sent to all the members, whose names appear on the Register of Members/List of Beneficial Owners, as received from National Securities Depository Limited (NSDL) and Central Depository Services (India) Limited (CDSL) on August 26, 2022. In accordance with the MCA Circulars, the Company has sent Postal Ballot Notice only by way of email and the communication of assent/dissent of the members will take place only through the remote eVoting system. The Board of Directors of the Company has appointed Mr. Bhadrash Shah, Proprietor of Bhadrash Shah & Associates, Company Secretaries (COP 15957, ACS 23847) as the Scrutinizer for conducting the Postal Ballot process in a fair and transparent manner.

As required under Regulation 44 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide the facility for voting through electronic mode (eVoting) through Central Depository Services (India) Limited (CDSL) eVoting platform. The detailed procedure of eVoting is given in the Postal Ballot Notice. Members who have not registered their email address, and/or Bank Account details, are requested to register the same by following the procedure prescribed in the Notice of Postal Ballot.

Details of eVoting Schedule:

Sr. No.	Particulars	Schedule
1.	E-Voting Date & Time of commencement of eVoting	September 1, 2022 (09:00 a.m.)
	Date & Time of closure of eVoting	September 30, 2022 (05:00 p.m.)

The eVoting module shall be disabled by CDSL for voting after the closure time at 05:00 p.m. on September 30, 2022.

For any grievances/queries regarding eVoting, you may refer to the Frequently Asked Questions ("FAQs") and eVoting manual available at www.evotingindia.com, under help section, or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com.

The Postal Ballot Notice along with Explanatory Statement under Section 102 of the Companies Act, 2013, eVoting procedure, and instructions thereof are available on the Company's website (www.clariant.com/plgments), on the website of CDSL (www.cdslindia.com) and on the website of BSE Ltd. (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Ltd. (www.nseindia.com).

For Clariant Chemicals (India) Limited

Date: August 30, 2022
Place : Navi Mumbai

Ameesh Joshi
Company Secretary

UP Electricity Regulatory Commission
"Vidut Niyamak Bhawan", Vibhuti Khand, Gomti Nagar, Lucknow - 225010
Phone : 0522-2720426, Fax No. : 0522-2720423
E-mail : secretary@uperc.org, Website : www.uperc.org

Ref. No. : UPERC/D (T) / 2022/ 689 Dated : 29 August, 2022

INVITATION FOR CONSULTANCY PROPOSAL

Uttar Pradesh Electricity Regulatory Commission (UPERC) invites proposals from reputed & experienced Consultant (s) / Consultancy Firms / Institutions for the following works / assignments: Assisting the Commission in processing, assessing, evaluating, determination & issuance of Tariff Orders in the matter of True-Up of FY 2021-22, Annual Performance Review (APR) of FY 2022-23 and Aggregate Revenue Requirement (ARR) of FY 2023-24 for the 6 distribution licensees (DVVNL, MVVNL, PVVNL, PuVVNL, KESCO, & NPCL) and 1 Transmission licensee (UPPTCL) and SLDC as per applicable Regulations (as detailed in the Terms of Reference (TOR)).

For above works / assignments the description of tasks for various work areas, terms & conditions, proposal submission procedure, etc. are provided in the "Terms of Reference" (TOR) and 'Contract Agreement' available at the UPERC's website (www.uperc.org).

The interested Consultant (s) / Consultancy Firms / Institutions may submit their respective Proposals to the Secretary latest by 05.00 P.M. Hrs. of 22nd September 2022. The tenders will be opened before the bidders present at 11.00 A.M. Hrs. of 23rd September 2022.

Secretary

CMS FINVEST LIMITED
CIN : L67120WB1891PLC052782

Regd. Office : 10 Princesp Street, 2nd Floor, Kolkata - 700072
E : cmsfinvestltd@gmail.com, W : www.cmsfinvest.com
Phone : 91-33-4002 2880, Fax : 91-33-2237 9053

NOTICE OF 31st ANNUAL GENERAL MEETING (AGM), E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that:
1. The 31st (Thirty First) Annual General Meeting (AGM) of Members of the Company will be held on Friday, the 23rd day of September, 2022 at 11:30 A.M. (IST) through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM), in compliance with applicable provisions of Companies Act, 2013 and rules made there under, SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by Institute of Company Secretaries of India read with MCA's circular no. 02/2022 dated 31 May, 2022 and SEBI circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/52 dated 13th May, 2022.

2. Members will be able to attend the meeting only through VC/OAVM and those members participating in the said AGM through VC/OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013.
3. In Compliance with MCA Circulars and SEBI Circular, the Notice of 31st AGM including details and Instructions for remote e-voting-voting at AGM and Financial Statements including Auditors Report, Board's Report and related Annexures attached therewith (Collectively referred to as "Annual Report 2021-22" or "Annual Report") have been sent on 29.08.2022. In electronic mode, to all the members whose e-mail ids are registered with the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA), M/s. Maheshwari Databank Pvt Ltd/their respective Depository Participant(s). This is also in accordance with the provisions of Section 101 of the Companies Act, 2013 readwith Rule 18 of the Companies (Management & Administration) Rules, 2014 and Rule 11 of the Companies (Accounts) Rules, 2014. The same are also available on the website of the company at www.cmsinfotech.co.in and can also be accessed from the website of Calcutta Stock Exchange at www.cse-india.com.

4. The Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Saturday, 17th September, 2022 to Friday, 23rd September, 2022 (Both days inclusive) for the purpose of Annual General Meeting. All members holding shares either in physical form or dematerialised form, as on the cut-off date, Friday, 16th September, 2022, are provided with the facility to cast their vote electronically (e-voting) on the business as set forth in the Notice of the 31st AGM, for which the company has engaged the services of Central Depository Services (India) Ltd as e-Voting agency. Members may cast their votes remotely (Remote E-voting) or cast votes at the AGM (E-voting), using electronic system provided by CDSL. The facility to cast vote electronically at the AGM (E-voting) will be made available for members attending the AGM who have not cast their vote(s) by remote E-Voting.

5. All the members are informed that
a. The remote e-voting shall commence on Tuesday, 20th September, 2022 at 9:00 A.M. (IST)
b. The remote e-voting shall end on Thursday, 22nd September, 2022 at 05:00 PM (IST).
c. Remote E-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the Remote E-voting module shall be forthwith disabled by CDSL, upon expiry of the aforesaid period.

6. The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means and to attend the AGM is Friday, 16th September, 2022. Members who have cast vote(s) through Remote E-voting may attend the meeting but will not be entitled to cast their vote(s) at the AGM.
7. Members may note that:
a) Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently.
b) The Scrutinizer has appointed Mr. Abul Kurniz Ush, Practising Company Secretary as the Scrutinizer to scrutinize the voting process in a fair and transparent manner.

